

राज्य शासकीय कर्मचारींच्या विभागीय परीक्षा -  
मराठीमधून उत्तरे लिहिण्याची मुभा देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक इएमएम- १०७६/१७,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ जुलै १९७६.

परिपत्रक

महाराष्ट्र राजभाषा अधिनियमाच्या कलम ४ अन्वये सर्व शासकीय कारभार (तर्जित प्रयोजने वगळून) मराठीत चालवावयाचा आहे. परंतु शासकीय कर्मचारींच्या बहुतेक सर्व विभागीय परीक्षा अद्यापही इंग्रजीत घेतल्या जातात.

२. सदर परीक्षा मराठीतून घेतल्या जाव्यात या दृष्टीने पंडित पंथारा म्हणून ह्या परीक्षांचे उत्तरे मराठीमध्ये लिहिण्याची परीक्षार्थींना मुभा देणे आवश्यक आहे. नरी सर्व संशोधन विभागांनी त्याबाबतचे जरूर ते आदेश त्यांच्या प्रशासकीय निर्बंधनांवाला असेल त्या सर्व विभागीय कार्यानिघांना त्वरित द्यावेत व सदर आदेशांच्या प्रती ह्या विभागांना माहितीसाठी पाठवाव्यात.

(मूपाचा मागे पहा -

शा.म.मुरोटा-रुच-४१३ (३०००-३-७६)